Microse India Limited

Regd. Off.: 421, Maker Chamber V, Nariman Point – 400021 Tel.: 022-22824981 Fax: 022-22835036

CIN No. L32201MH1988PLC152404

email:<u>microse@rediffmail.com</u> website: www.microseindia.com

03rd November, 2023

To,
BSE Limited,
Corporate Relationship Department,
1st Floor, New Trading Ring,
PJ Tower, Dalal Street,
Mumbai – 400 001

Company Code: 523343

Respected Sir/Madam,

<u>Sub: Cuttings of Newspaper Advertisement of Extract of Un-Audited Financial Results for the Quarter ended 30th September 2023.</u>

Pursuant to Regulation 47 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, we have published the Un-Audited Financial Results for the Quarter ended 30th September, 2023 which has appeared in the issue of 03rd November, 2023 in Marathi and English newspaper.

The cuttings of the Newspaper Advertisements are enclosed herewith for your record.

Kindly take the above on your record and disseminate the same for the information of investors.

Thanking you, Yours faithfully, For Microse India Limited

Shyam Sunder Agrawal

DIN: 00355837

Director

Address: 204, Tahnee Heights CHS Ltd, Nepeansea Road,

Mumbai - 400006, Maharashtra

Place: Mumbai

बेस्ट कर्मचाऱ्यांना दिवाळी बोनस देण्यात येईल, आयुक्तांकडून आश्वासन

मुंबई, दि. २ (प्रतिनिधी) : मुंबई महानगरपालिकेच्या बेस्ट मधील कर्मचाऱ्यांना येत असलेल्या अडचणीची पाहणी काही दिवसांपुर्वी राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्टीय कार्याध्यक्ष सप्रियाताई सुळे यांनी केली होती. त्यानंतर या सर्व मागण्यांकरिता महापालिका आयुक्त यांची भेट घेणार असल्याचे देखील म्हटले होते. त्यानुसार आज आयुक्त यांची भेट घेण्यात आली असून राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने करण्यात आलेल्या अनेक मागण्या पूर्ण करण्यात आल्याचे माहिती आयुक्तांनी दिली आहे असे प्रसारमाध्यमांशी बोलताना सुप्रियाताई सुळे म्हणाल्या. सुप्रियाताई सुळे म्हणाल्या की, बेस्ट मधील कंत्राटी तसेच कायम कर्मचाऱ्यांनाही बेस्टने पास दिला आहे, ही आनंदाची बाब आहे. दुसऱ्या गोष्टी जसे की स्वच्छतागृहे आणि इन्फ्रास्ट्रक्चर यासंदर्भातही वरिष्ठ जातीने लक्ष घालणार आहेत. यासाठी त्यांनी एक महिन्याचा कालावधी मागितला आहे. एक महिन्यानंतर मी स्वत: त्याबाबत आढावा घेणार आहे असे सुप्रियाताई सुळे म्हणाल्या. सुप्रियाताई सुळे म्हणाल्या की, बेस्टच्या बाबत केंद्राने प्रिपेड मीटर संदर्भात जो निर्णय घेतलाय त्यासंदर्भातही

चर्चा करण्यात आली यामध्ये केंद्राने जे

राज्य सरकारला निर्देशित केले आहे,

त्याची माहिती आत्ता राज्य सरकारही घेत आहे. त्यामुळे याबाबतची माहिती थोड्याच दिवसांत सर्वसामान्यांना कळेल असेही सुप्रियाताई सुळे म्हणाल्या.

मुंबईतील प्रदुषणाबाबतही त्यांनी पाठप्रावा केला. यासंदर्भात बोलताना त्या म्हणाल्या, बेस्टच्या वरिष्ठांनी याबाबत काही कायदे, नियम बदलण्याचा निर्णय घेतला आहे. यासंदर्भात त्यांनी ट्विटही केले आहे. त्याचाही आम्ही सगळे अभ्यास करु. मुंबईमध्ये वायू प्रदूषणामुळे वयोवृद्धांसह लहान मुले, महिला यांना फार मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. याबाबत महापालिकेसह सरकारनेही गांभीयांने काही निर्णय घेण्याची गरज

कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या दिवाळी बोनस संदर्भात त्या म्हणाल्या, कर्मचाऱ्यांना अपेक्षेपेक्षा जास्त बोनस देण्याचे आयुक्तांनी आश्वासन दिले त्यासंदर्भातील प्रस्तावही त्यांनी पाठवला आहे. त्यांनी एक महिन्याची मुदत मागितली आहे, तर आपण एक महिना थांबून वाट पाहूया. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या मुंबई अध्यक्ष राखीताई जाधव, मुंबई प्रदेश युवक अध्यक्ष ॲंड निलेश भोसले, BEST कामगार सेना अध्यक्ष सहास सामंत यांची उपस्थिती होती.

सर्व संबंधितांना याद्वारे सचित करण्यात येते की, माझे अशीर श्री. देवजी रूधाभाई चरण व श्रीम. सुमित्रा देवजी चरण हे फ्लॉट क. २०५. २ रा मजला. रेहाब बिल्डींग क. ६. अमन आदर्ष एसआरा को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी लि., अमन आदर्श आदर्स वांदवरकर रोड, बोरिवली (प), मुंबई ४०० ०९२ मोजमापित क्षेत्रफव २२५ चौ. फूट (चटई) मालमत्तेचे कायदेशीर मालक आहेत. माझे नोंदणीकरण क्र. २९, विभिन्न क्र. ७२६ ते ७३० चे सभासद आहेत. माझे अशील यांनी सदर फ्लॅट **श्री. जाफर अब्दूल रहिम शेख** यांच्याकडून दि. २७.१०.२०२० रोजी दस्तावेज क्र. ८२०६/२०२० दि. २७.१०.२०२० नोंदणीकरण उप निबंधक बोरिवली-

वरील सदर फ्लॅट श्री. अब्दुल रहिम शेखा यांना मूळ झोपडपई मालक/ जिमनधारक यांनी जुना रूम आवंटित केला व संबंधित बिल्डर/ विकासक में. रिलायन्स कन्स्ट्रक्शन कं. यांनी वरील सदर जुन्या रूमचा एसआरए योजना अंतर्गत विकास केला व तसेच सद फ्लॅट क्र. २०५, २ रा मजला, मोज. २२५ चौ. फूट चटई, परिशिष्ट-२, अन. क्र. २९ आवंटित केला व जना रूम पत्ता रेहा सोसायटी लि., अमन आदर्श आदर्स चांदवरकर रोड, बोरिवली (प) मुंबई ४०० ०९२ धारक प्लॉट सीटीएस क्र. ६५५, भाग ६५६, भाग ६५७, ६५९, ६६०, ६६१ ते ६६४ व भाग ६५५ धारक गाव बोरिवली, तालुका बोरिवली येथील नोंदणीकरण जिहा व रहिम शेख यांचा मत्य दि. १७.१०.२०१६ रोजी मंबई येथे झाल शेखा, २. हालिमा बी याकूब केरानी (उर्फ हालिमा बी अब्दूल रहिम शेखा), ३. खादून आरिफ झारी (उर्फ खादून अब्दूल रहि शेखा), ४. तबस्सूम मोहम्मद शफी शेखा (उर्फ तबस्सूम अब्दूल रहिम शेखा), ५. श्री. जफार अब्दूल रहिम शेखा हे कायदेशी वारस आहेत व १. अलमास अब्दूल रहिम शेख, २. हालिमा ब याकूब केरानी (उर्फ हालिमा बी अब्दूल रहिम शेख) खाट्न आरिफ झारी (उर्फ खाट्न अब्दूल रहिम शेख) . तबस्सूम मोहम्मद शफी शेख (उर्फ तबस्सूम अब्दूल रहिम शेख) यांनी श्री. जफार अब्दूल रहिम शेख यांच्या नावे दस्तावेज क्र. ३०५०/२०२० दि. ०९.०३.२०२० अंतर्गत नोंदणीकृत उप निबंधक बोरिवली ५ येथे रिलीण्ड केले.

जर कोणाही व्यक्तीस सदर फ्लॅट संबंधात तसेच कायदेशीर वारस यांच्या संबंधात कोणतेही दावे, अधिकार व दावे, आक्षेप असल्यास त्यांनी मला संबंधित दस्तावेज यांच्यासह सदर सूचनेच्या प्रसिद्धी गरखेपासून १४ दिवसांच्या आत सदर पुराव्यांसह सूचित करावे अन्यथा कोणतेही हक वा दावे गृहित धरले जाणार नाहीत व सदर काही दि. ०३.११.२०२३

वकील उच्च न्याया

फ्लॅट क्र. सी/९०४, वीर स्प्लेंडर, बिल्डींग क्र. १, कॅपिटल मॉलजवल, सेक्टर ३, यशवंत वायवा टाऊनशीप ालासोपारा (पू), जिल्हा पालघर ४०१ २०९. नो. क्र. +९१९९६७६१९५३७

सहाय्यक निबंधक सहकारी संस्था ई विभाग मुंबई यांचे कार्यालय

भोरुका चॅरीटेबल ट्रस्ट, ट्रान्सपोर्ट हाऊस, ५ वा माळा, १२८/बी, पुना स्ट्रिट, मस्जिद बंदर (पूर्व), मुंबई ४०० ००९

जा.क्र.सनि/ई विभाग/जाहीर नोटीस १९९२/सन २०२३

दिनांक- ०२/११/२०२३ जाहीर नोटीस

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० चे कलम १५४-बी -२९ अन्वये नोटीस

खालील थकबाकीदार यांना या नोटीसीद्वारे सूचित करण्यात येते की, अर्जदार संस्था **केडी शॉपिंग को– ऑप. सो. लि., पहिल** मजला, २३३/२३४, बेलासिस रोड, नागपाडा जंक्शन, मुंबई- ४००००८ यांनी या कार्यालयांत वसुली दाखला मिळणेसाठी अर्ज केल असुन, सदर अर्जावर **दि. २०/११/२०२३ रोजी द्पारी १२.०० वाजता** ३ री सुनावणी ठेवण्यांत आली आहे.

तरी सदर दिवशी आपले म्हणणे मांडण्यासाठी आपण स्वतः किंवा आपले प्रतिनिधी मार्फत हजर राहावे. याकामी आपण गैरहज राहिल्यास आपणांस याबाबत काही म्हणणे मांडावयाचे नाही असे गृहीत धरुन आपल्या अनुपस्थितीत वादी संस्थेने दाखल केलेल्य अर्जावर सुनावणी देऊन निर्णय घेतला जाईल, याची नोंद घ्यावी.

अ. क्र.	थकबाकीदार/कर्जदाराचे नांव	थकबाकीदार/कर्जदाराचा पत्ता	रक्कम
8	श्री. मोहम्मद कासीम मोहम्मद इब्राहिम आणि श्री. मोहम्मद फैयाज मोहम्मद इब्राहिम (दावा क्र.१२४/२०२३)	शॉप क्र. २५, तळ मजला, केडी शॉपिंग को-ऑप. सो. लि., २३३/२३४, बेलासिस रोड, नागपाडा जंक्शन, मुंबई - ४००००८.	९९,५२८/-
?	अब्दुल रज्जाक अब्दुल सत्तार डोकाडीया आणि इतर (दावा क्र. १२१/२०२३)	शॉप क्र. ५४, पहिला मजला, केडी शॉपिंग को–ऑप. सो. १,०४,२०१/– लि., २३३/२३४, बेलासिस रोड, नागपाडा जंक्शन, मुंबई – ४००००८.	१,०४,२०१/-
æ	ए. कैयुम मोहम्मद हसन (दावा क्र. १२२/२०२३)	शॉप क्र. १९, पहिला मजला, केडी शॉपिंग को-ऑप. सो. लि., २,५२,७३९/- २३३/२३४, बेलासिस रोड, नागपाडा जंक्शन, मुंबई - ०८.	२,५२,७३९/
8	जहिरुद्दिन अहमद (दावा क्र. १२०/२०२३)	शॉप क्र. ११, तळ मजला, केडी शॉपिंग को-ऑप. सो. लि., १,८२,४०१/- २३३/२३४, बेलासिस रोड, नागपाडा जंक्शन, मुंबई - ०८	१,८२,४०१/
ч	मेहबूब अहमद अली वर्से (दावा क्र. १२३/२०२३)	शॉप क्र. ०२, तळ मजला, केडी शॉपिंग को-ऑप. सो. लि., १,१०,३६९/- २३३/२३४, बेलासिस रोड, नागपाडा जंक्शन, मुंबई - ०८	१,१०,३६९/
ξ	अझीझ हसन रझा (दावा क्र. १३३/२०२३)	शॉप क्र. ६५, तळ मजला, केडी शॉपिंग को-ऑप. सो. लि., ६६,६९५/- २३३/२३४, बेलासिस रोड, नागपाडा जंक्शन, मुंबई - ०८.	६६, ६९५/-
b	मोहम्मद जावेद मोहम्मद वजीर शेख (दावा क्र. १३१/२०२३)	शॉप क्र. ५३, तळ मजला, केडी शॉपिंग को-ऑप. सो. लि., ७१,१९४/- २३३/२३४, बेलासिस रोड, नागपाडा जंक्शन, मुंबई - ०८.	७१,१९४/-
۷	मुमताज जहिरुद्दिन अहमद	शॉप क्र. १८, तळ मजला, केडी शॉपिंग को-ऑप. सो. लि., ४४,६२५/- २३३/२३४, बेलासिस रोड, नागपाडा जंक्शन, मुंबई - ०८.	४४,६२५/-

सुनावणीचे ठिकाण :-भोरुका चॅरीटेबल टस्ट, टान्सपोर्ट हाऊस, ५५ वा माळा, १२८/बी, पुणा स्ट्रिट, मस्जिद बंदर (पूर्व), मुंबई ४०० ००९



(संदिपान मते) सहकारी संस्था, ई विभाग, मुंबई

मायकोज इंडिया लिमिटेड

नोंदणीकृत कार्यालय : 421, मेकर चेंबर 5, नरिमन पाँईट, मुंबई, महाराष्ट्र भारत 400 021. सीआयएन क्र. : L32201MH1988PLC152404

दि. 30 सप्टेंबर, 2023 रोजी संपलेल्या तिमाही / अर्ध वर्ष अखेरकरिता अलेखापरिक्षीत स्थायी वित्तीय निष्कर्षाचा अहवाल

विवरण		अखेर (अलेखाप	ारीक्षित)	अर्ध वर (अलेखा	वर्ष अखेर (लेखापरीक्षित)	
	30.09.2023	30.06.2023	30.09.2022	30.09.2023	30.09.2022	31.03.2023
कार्यचलनातून एकूण उत्पन्न	-	6.00	-	6.00	-	19.56
कर पूर्व सामान्य उपक्रमातून निव्वळ नफा	(7.32)	3.20	5.44	4.12	8.02	(3.96)
कर पश्चात सामान्य उपक्रमातून निव्बळ नफा एकुण सर्वसमावेशक उत्पन्न (कर पश्चात) इक्विटी शेअर मांडवल	(7.32) (7.32) 216.41	3.20 3.20 216.41	(5.44) (5.44) 216.41	(4.12) (4.12) 216.41	(8.02) (8.02) 216.41	(3.96) (3.96) 216.41
राखीव (गत वर्षाच्या ताळेबंदामध्ये लेखापरीक्षित निर्देशित मूल्यांकन राखीव वगळता) प्रति शेअर उत्पन्न (रू. 10/-प्रत्येकी)	-	-	-	-	-	-
ए. मूळ - बी. सौम्य	-	-	-	-	-	_

े. वरील सेबी (सूची अनिवार्यता व विमोचन आवश्यकता) विनियमन 2015 च्या विनियमन 33 अंतर्गत स्टॉक एक्सचेंजेंससह दाखल दि. 30 सप्टेंबर, 2023 रोजी अखेरकरिता तिमाही /अर्ध वर्ष अखेर स्थायी अलेखागरीक्षित वित्तीय अहवाल विस्तृत प्रारूपांचे सारांश आहे. दि. 30 सप्टेंबर, 2023 अखेरकरिता तिमाही / अर्ध वर्ष अखेरकरिता स्थायी अलेखागरीक्षित वित्तीय अहवालाचा संपूर्ण प्रारूप स्टॉक एक्सचेंज वेबसाइट बीएसई www.bseindia.com वर व कंपनीची वेबसाइट अर्थात www.microseindia.com वर उपलब्ध आहे.

ठिकाण : मुंबई दि. 02 नोव्हेंबर, 2023

सही/-श्याम सुंदर अगरवात

YOGI LIMITED

ठिकाण : मुंबई दि. 02.11.2023

योगी लिमिटेड

सीआयएन : L70100MH1992PLC069958

बी/404, दी कॅपिटल, जी-ब्लॉक, वांद्रे कुर्ला संकुल, आयसीआयसीआय बँकच्या मागे, वांद्रे (पू), मुंबई 400 051. दूर. 022-49428888, ई-मेल: info@yogiltd.com

दि. 30 सप्टेंबर, 2023 रोजी संपलेल्या तिमाही व अर्ध वर्ष अखेरकरिता अलेखापरिक्षीत वित्तीय निष्कर्षाचा अहवाल

			तीन महिने अखेर		सहा महिने अखेर		वर्ष अखेर	
अनु. क्र	विवरण	30.09.2023	30.09.2022	30.06.2023	30.09.2023	30.09.2022	31.03.2023	
9h		(अलेखापरीक्षित)	(अलेखापरीक्षित)	(अलेखापरीक्षित)	(अलेखापरीक्षित)	(अलेखापरीक्षित)	लेखापरीक्षित	
1.	कार्यचलनातून एकूण उत्पन्न (निव्वळ)	-	-	-	-	-	-	
2.	सामान्य उपक्रमातून कालावधीकरिता निव्वळ नफा/तोटा (कर पूर्व, अतिरिक्त व/वा अतिविशेष बाबी)	(15.56)	(8.55)	(26.84)	(42.40)	(31.41)	(40.25)	
3.	कर पूर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/तोटा, (अतिरिक्त व/वा अतिविशेष बाबीपश्चात)	(15.56)	(8.55)	(26.84)	(42.40)	(31.41)	(40.25)	
4.	कर पश्चात कालावधीकरिता निव्वळ नफा/ (तोटा), (अतिरिक्त व/वा अतिविशेष बाबीपश्चात)	(15.56)	(8.55)	(26.84)	(42.40)	(31.41)	(40.25)	
5.	कालावधीकरिता एकूण सर्वसमावेशक उत्पन्न (करपश्चात कालावधीकरिता समाविष्ट नफा/ (तोटा) (करपश्चात) व अन्य सर्वसमावेशक उत्पन्न (कर पश्चात)	(15.56)	(8.55)	(26.84)	(42.40)	(31.41)	(40.25)	
6.	समभाग भांडवल (दर्शनी मूल्य रु. 10/- प्रति शेअर)	1,619.13	415.73	1,335.73	1,619.13	415.73	826.08	
7.	प्रति शेअर उत्पन्न (अतिविशेष बाबींपूर्व) (रू. 10/-प्रत्येकी) (वार्षिकरित्या नाही)							
	ए. मूळ	(0.01)	(0.21)	(0.27)	(0.78)	(0.76)	(0.78)	
	बी. सौम्य	(0.01)	(0.21)	(0.27)	(0.78)	(0.76)	(0.78)	
8.	प्रति शेअर उत्पन्न (अतिविशेष बाबी पश्चात) (रू. 10/-प्रत्येकी) (वार्षिकरित्या नाही)							
	ए. मूळ	(0.01)	(0.21)	(0.27)	(0.78)	(0.76)	(0.78)	
	बी. सौम्य	(0.01)	(0.21)	(0.27)	(0.78)	(0.76)	(0.78)	

टिप: बदील सेबी (सूची अनिवार्यता व विमोचन आवश्यकता) विनियमन 2015 च्या विनियमन 33 अंतर्गत स्टॉक एक्सचेंग्रेससह दाखल दि, 30 सप्टेंबर, 2023 रोगी अक्षेरकरिता दुसऱ्या तिमाही व अर्थ वर्ष अखेर विस्तृत प्रारूपाचे सारोश आहे. दि. 30 सप्टेंबर, 2023 करिता अहवालाचा संपूर्ण प्रारूप स्टॉक एक्सचेंग वेबसाइट बीएसई www. bseindia.com वर व कंपनीची वेबसाइट अर्थात www.yogiltd.com वर उपलब्ध आहे.

सही / -घनश्यामभाई नांजीभाई पटेल

व्यवस्थापकीय संचालक डीआयएन : 0664725

PUBLIC NOTICE FOR CLAIM AGAINST PROPERTY

जाहीर सुचना

सूचना याद्वारे देण्यात येते की, माझे अशीत

श्री. सुधीर भगवान गुप्ता हे फ्लॅट क्र. ४०१, चौंथ

मजला, बिल्डींग क्र. २९, सोनम श्री को-ऑप. हा. सो

लि., फेज-१२, बिल्डींग क्र. २९ ते ३२, न्यु गोल्डन नेस्त

कॉम्प्लेक्स, १०० फुट रोड, भाईंदर (पूर्व), तालुका व

जिल्हा ठाणे ४०१ १०५ येथील मालक आहेत

श्री. सुधीर भगवानराम गुप्ता व श्री. भगवानराम सिताराम

गुप्ता यांना विक्री करार दि. २८.१२.२००६ रोजी विक्री

केला. श्री. भगवान सिताराम गुप्ता यांच

मृत्यू दि. ०५.०४.२०२१ रोजी मुंबई येथे झाला. मयत

गुप्ता (पत्नी), २. श्री. सुधीर भगवान गुप्ता (मुलगा) सुनिल भगवान गुप्ता (मुलगा)

४. श्री. अनिल भगवान गुप्ता (मुलगा)

६. श्रीम. गीता संजय गुप्ता (मुलगी) हे केवळ कायदेशी

वारस आहेत. रिलीज करार दि. १५.०९.२०२३ मार्फर

१. श्रीम. शांतीदेवी भगवान गुप्ता, २. श्री. सुनिल भगवान

४. श्री. अरूण भगवान गुप्ता व ५. श्रीम. गीता संजय गुप्ता गगवान एस. गुप्ता यांची मुलगी यांनी त्यांचे हक

अधिकार, हितसंबंध व शेअर सदर फ्लॅटमधील

श्री. सुधीर भगवान गुप्ता यांच्या नावे सदर फ्लॅटचे

हस्तांतरण रिलीज्ड केले. त्यामुळे, सोसायटीने सदर फ्लॅट

त्यांच्या नावे हस्तांतरण केला व त्यांनी शेअर प्रमाणपत्र

दि. १५.१०.२०२३ रोजी केले. आता ते वरील सद

फ्लॅटची विक्री कोणाही इच्छुक खारेदीदार यांना करत

आहेत. जर कोणाही व्यक्तीस सदर वरील मालमत्ता व

वरील मालमत्तेचे कायदेशीर वारस यांच्या संबंधा

कोणतेही दावे. आक्षेप असल्यास तसेच विक्री. हस्तांतरण

वारसाहक, गहाण, भाडेकरार, अधिकार, हितसंबंध आर्द

काही असल्यास त्यांनी सदर व्यक्तींचे दावे वा आक्षेप कार्ह

असल्यास संबंधित दस्तावेज पुरावे यांच्यासह लेखी

प्रसिद्धी तारखेपासून १४ दिवसांच्या आत सूचित करावे

१४ दिवसानंतर संदर फ्लंट जागेच्या संबंधातील हकांचे

कोणतेही दावे विचारात घेतले जाणार नाहीत व माई

अशील कोणाही इच्छुक खारेदीदार वरील सदर मूळ

करारांच्या संबंधात त्यांच्या नावे सदर मालमत्तेची विक्री

कार्यालय क्र. २३, १ ला मजला, सन शाइन हाइट्स, रेल्वे स्टेशन जवळ, नालासोपारा (पूर्व), जि. पालघर - ४०१२०९

हस्तांतरण करण्याकरिता पुढील प्रक्रिया करतील.

दि. ०३.११.२०२३

अरूण भगवान गुप्ता (मूलगा)

ुः.., अनिल भगवान गुप्त

च्या मृत्यूनंतर त्यांच्या मागे १. श्रीम. शांतीदेवी भगवान

. सोनम बिल्डर्स यांनी वरील सदर फ्लॅंट

NARATAN KENI resident of Jarga Niwas Ram Nagar; Chincholi Bunder Road, Malad West; Mumbai - 400064 had mortgaged his TWO house property detailed in schedule below by executing necessary documents & depositing Original title documents of the same witl my client's LAXMI GANGAREDDY MASAM SUNANDA GANGAREDDY MASAM both residing at, 311/1, 3rd Floor, Ganesh Bldg. No. 1, Hanuman Nagar SRA CHS Ltd., Irla Bridge, Andheri (W), Mumbai HAT the said KISHAN NARAYAN KENI has

I HAI THE SAIG KISHAN NAKAYAN KENI NAS since died at Mumbai on 04.09.2023 leaving behind three heirs i.e. Mrs. Kusum Kishan Keni [Wife], Ms. Kalpana Kishan Keni [Daughter] & Mr. Deepak Kishan Keni [Son]. t has come to my clients notice that the

said heirs have, or, are attempting to se &/or create third party rights in the said

with the documentary proof thereof, to the undersigned, within fourteen days from the date of publication hereof, failing which the claim if any, shall be deemed to have been given up or waived. Any person acting on the misrepresentation of the said heirs & entering into documents of what so eve nature herein after, shall do so subject to my client's interest in the said two property & the same shall be entirely at the risk, cost & consequence of the said executant which please note.

SCHEDULE

a) ALL THAT Piece & parcel comprising
House no. 119, situated in Village —
Waksai; Taluka - Maval; District —
Pune, admeasuring 15x30 Sq. Fts.
With open space admeasuring 16x16 Sq. Fts.

House no. 124, situated in Village – Waksai; Taluka - Maval; District – Pune, admeasuring 43 Sq. Fts. With open space admeasuring 16x16 Sq.

ace: Mumbai Adv. Sanjay Haritwal 06, Harit Niwas, Near Kamgar Kendra, Gundavali Village, Andheri East, Mumbai – 400069

सूचना देण्यात येते की, मूळ आवंटी श्रीम. उशा अशोक देसाई हे कोअर हाऊस क्र. ए-५, मोजमापित २५ चौ. मीटर, बिल्ट अप क्षेत्रफळ धारक चारकोप (१) आदर्श सीएचएस लि., प्लॉट क्र. ३६०, आरएससी-३८, चारकोप सेक्टर क्र. ३, कांदिवली (पश्चिम), मुंबई ४०० ०६७ येथील मालमत्ता म्हाडा मंडळाद्वारे त्यांच्या आवंटन पत्र अंतर्गत आवंटी आहेत व त्यानंतर सदर सोसायटीने विभिन्न क्र. २१ ते २५ धारक शेअर प्रमाणपत्र क्र. ५ दि. १५.०३.२०११ अंतर्गत रु. ५०/- प्रत्येकीच्या ५ संपूर्ण प्रदानित शेअर्स जारी केले आहेत व त्यानंतर करार दि. १२.०६.२००० अंतर्गत मूळ आवंटि श्रीम. उशा अशोक देसाई यांनी सदर कोअर हाऊस कु. संध्या गोविंद गायकवाड यांना विक्री केला व नंतर ॲडज्युकेशन क्र. बी/४४१६/२०११ दि. २१.११.२०११ योग्य स्टॅम्प ड्युटी व दंडाचे प्रदान सदर करार दि. १२.०६.२००० रोजी परिशिष्ट यांच्यासह विक्री केला व घोषणा करार दि. २८.११.२०११ रोजी दस्तावेज क्र. बीडीआर-१६-११०३६-२०११ दि. २८.११.२०११ अंतर्गत नोंदणीकृत केले व तसेच म्हाडा हस्तांतरण म्हाडा पत्र क्र. १२७६/१२ दि. १३.०३.२००२ अंतर्गत केले व शेअर प्रमाणपत्र कु. संध्या गोविंद गायकवाड यांच्या नावे केले व कालांतराने माझ्या अशील ुकु. संध्या गोविंद गायकवाड यांच्याकडून सदर मूळ आवंटी पत्र जे मूळ आवंटी अर्थात श्रीम. उशा अशोक देसाई यांच्या नावे जारी केले होते ते हरवले/ गहाळ झाले आहेत व सदर गहाळ/ हरवलेल्या संबंधात तक्रार मुंबई उपनगरीय, चारकोप पोलीस स्टेशन, मुंबई येथे तक्रार क्र. १००१०६-२०२३ दि. ०२.११.२०२३ रोजी दाखल केली आहे.

कोणाही व्यक्तीस वा व्यक्तींना वरील सदर कोअर हाऊस संबंधात व कोणत्याही अन्य संबंधित दस्तावेज व/वा जागा वा कोणत्याही भागाच्या संबंधात तसेच मूळ आवंटींच्या नावे म्हाडाद्वारे जारी केलेले मूळ आवंटन पत्र गहाळ/ हरवलेल्या संबंधात कोणतेही दावे वा दावे असल्यास तसेच अधिकार, हक्क वा हितसंबंध, गहाण, अडथळे, भाडेकरार, धारणाधिकार, प्रभार वा अन्य काही असल्यास त्यांनी याद्वारे सदर लेखी स्वरूपात दस्तावेज पुरावे यांच्यासह श्री. अनुज विनोद मोरे यांना, वकील, मुंबई उच्च न्यायालय, त्यांचे कार्यालय येथे मोर असोसिएटस यांच्या नावे पत्ता ८५/डी-४ गोराई (१) विश्राम सीएचएस लि., आरएससी-१, गोराई -१, बोरिवली (पश्चिम), मुंबई ४०० ०९१ येथे सदर तारखेपासून १४ दिवसांच्या कालावधीच्या आत सूचित करावे अन्यथा, सदर दावे वा दावे, काही असल्यास ते अधित्यागीत व परित्यागीत मानले जातील.

मुंबई येथे दि. ०३ नोव्हेंबर, २०२३

अनुज विनोद मोरे वकील, मुंबई उच्च न्यायालय

ज्युपिटर इन्फोमेडिया लिमिटेड

दि. 30 सप्टेंबर, 2023 रोजी संपलेल्या तिमाहीकरिता अलेखापरीक्षित एकत्रित वित्तीय अहवालाचा सारांश (रु. लाखात)

सीआवएन : L22200MH2005PLC152387 **नोंदणीकृत कार्यालय :** 336 लक्ष्मीप्लाझा लक्ष्मी इंडेस्टेट न्यु लिंक रोड, अंधेरी पश्चिम, मुंबई 400 053. ईमेल : jupiter@jimtrade.com वेबसाइट : www.jupiterinfomedia.com दूर. क्र. 91-22-26341691

अनु. क्र.	विवरण	तिमाही अखेर दि. 30.09.2023 अलेखापरीक्षित	अर्ध वर्ष अखेर दि. 30.09.2023 अलेखापरीक्षित	तिमाही अखेर दि. 30.09.2022 अलेखापरीक्षित
1.	कार्यचलनामधून एकूण महसूल (निव्वळ)	48.20	85.68	121.60
2.	कर पूर्व व अतिविशेष बाबी पूर्व नफा व तोटा	271.59	556.03	108.80
3.	अतिविशेष बाबींपश्चात व कर पूर्व निव्वळ नफा	271.59	556.03	108.80
4.	कर पश्चात निव्वळ नफा	167.08	340.81	69.39
5.	कालावधीकरिता एकूण सर्वसमावेशक उत्पन्न	167.08	340.81	69.39
6.	प्रदानित इक्विटी भाग भांडवल	1002.00	1002.00	1002.00
7.	राखीव (मूल्यांकन राखीव वगळता) गत वर्षाच्या लेखापरीक्षित ताळेबंदामध्ये निर्देशित	1081.20	1081.20	524.15
8.	प्रति शेअर उत्पन्नाकरिता मूळ व सौम्य (रु. 10/- प्रत्येकी)	1.67	3.40	0.69

दि. 30 सप्टेंबर, 2023 अखेर तिमाहीकरिता अलेखापरीक्षित स्थायी वित्तीय अहवालाचा सारांश (रु. लाखात										
अनु. क्र.	विवरण	दि. 30.06.2023 अखेर तिमाही	दि. 30.09.2023 अखेर अर्ध वर्ष	तिमाही अखेर 30.09.2022						
1.	कार्यचलनातून एकूण उत्पन्न (निव्वळ)	0.79	6.40	0.86						
2.	कर पश्चात निव्वळ नफा	21.58	34.62	19.46						
3.	कर पूर्व निव्वळ नफा	16.35	27.02	12.53						
4.	कालावधीकरिता एकूण सर्वसमावेशक उत्पन्न	16.35	27.02	12.53						
	ल सेबी (सूची अनिवार्यता व विमोचन आवश्य		2015 च्या विनियम							
एक्सचेज	क्सचेंजेससह दाखेल तिमाही अखेर वित्तीय वर्ष अहवाल यांचा विस्तत प्रारूपाचा सारांश आहे. वरील									

जाहीर सूचना

सूचना देण्यात येते की, मूळ आवंटी श्रीम. परवीन बानू अरिफ शेख हे कोअर हाऊस क्र. बी-१, मोजमापित २५ चौ. मीटर, बिल्ट अप क्षेत्रफळ धारक गोराई (१) विश्वमित्र सीएचएस लि प्लॉट क्र. १००, आरएससी-१०, गोराई-१, बोरिवली (पश्चिम) मुंबई ४०० ०९१ येथील मालमत्ता म्हाडा मंडळाद्वारे त्यांच्या आवंटन पत्र क्र. २२२८/८९ दि. ०६.०६.१९८९ व ॲम्प. अंतर्गत आवंटी आहेत व म्हाडा लोन इन्स्टॉलमेंट पासबुक दि. ०१.१२.१९८९ अंतर्गत विहित अटी व शर्ती अनुसार तसेच सदर सोसायटीचे बोनाफाईड सभासद आहेत व सदर सोसायटीने विभिन्न क्र. ००१ ते ००५ धारव शेअर प्रमाणपत्र क. ००१ अंतर्गत रु. ५०/- प्रत्येकीच्या ५ संपर्ण प्रदानित शेअर्स जारी केले आहेत नंतर श्रीम. परवीन बानू अरिफ शेखा यांनी सर्व त्यांचे हक्क, अधिकार, हितसंबंध श्रीम. कोकिला नलिन राघवनी व ॲम्प. यांच्या नावे विक्री, हस्तांतरण, अभिहस्तांकन केले, श्री. नलिन चिमणलाल राघवानी यांनी त्यांचे करार दि. १६.०३.१९९४ रोजी विहित अटी व शर्तींवर व पत्र अनुसार श्रीम. कोकिला नलिन राघवनी व ऑम्प., श्री. नलिन चिमणलाल राघवनी व त्यानंतर योग्य स्टॅम्प ड्युटीचे प्रदान करावे व दंड सदर करार दि. १६.०३.१९९४ अंतर्गत स्टॅम्प्स कलेक्टर बोरिवली धारक दस्तावेज क्र. ॲडजुकेशन क्र. आयएमपी/९२२/२०२३ दि. २३.०८.२०२३ अंतर्गत केले. सन १९९४ पासन माझे अशील श्रीम. कोकिला नलिन राघवजी व ॲम्प., श्री. नलिन चिमणलात् राघवनी हे त्यांच्या कटंब सभासद यांच्यासह राहतात वमळ आवंटि श्रीम. परवीन बान अरिफ शेख या त्यांच्या कुटुंबाच्या सभासद नाही आहेत व त्यांना सदर रूम जागा संबंधात कोणतेही आक्षेप नाही आहेत व आता माझे अशील अर्थात श्रीम. कोकिला नलिन राघवनी व ॲम्प., श्री. नलिन चिमणलात राघवनी यांनी म्हाडा द्वारे थकित रक्कमेचे प्रदान करावे व म्हाडा हस्तांतरण / नियमन सदर कोअर)हाऊस संबंधात करावे व त्यांच्या नावे सदर सोसायटीचे शेअर्स करावे व कायद्यानुसार माझे अशील हे वरील सदर कोअर हाऊसचे विशेष वापरकर्ता व एकमेव मालक आहेत. कोणाही व्यक्तीस वा व्यक्तींना वरील सदर कोअर हाऊस संबंधात व कोणत्याही अन्य संबंधित दस्तावेज

व/वा जागा वा कोणत्याही भागाच्या संबंधात कोणतेही दावे वा दावे असल्यास तसेच अधिकार, हक्क वा हितसंबंध, गहाण, अडथळे, भाडेकरार, धारणाधिकार, प्रभार वा अन्य काही असल्यास त्यांनी याद्वारे सदर लेखी स्वरूपात दस्तावेज पुरावे यांच्यासह श्री. अनुज विनोद मोरे यांना, वकील, मुंबई उच्च न्यायालय, त्यांचे कार्यालय येथे मोर असोसिएट्स यांच्या नावे पत्ता ८५/डी-४, गोराई (१) विश्राम सीएचएस लि., आरएससी-१, गोराई -१, बोरिवली (पश्चिम), मुंबई ४०० ०९१ येथे सदर तारखोपासून १४ दिवसांच्या कालावधीच्या आत सूचित करावे अन्यथा, सदर दावे वा दावे, काही असल्यास ते अधित्यागीत व परित्यागीत मानले जातील.

अनुज विनोद मोरे

NOTICE is hereby given that KISHAN NARAYAN KENI resident of Ganga Niwas;

Any person already having any claim of any nature whatsoever in respect of the said two property's, is hereby required to make the same known, in writing along

b) ALL THAT Piece & parcel comprising

Date: 03/11/2023

आर. एल. मिश्र

वकील, उच्च न्यायालय, मुंबई

अनु. क्र.	विवरण	तिमाही अखेर दि. 30.09.2023 अलेखापरीक्षित	अर्ध वर्ष अखेर दि. 30.09.2023 अलेखापरीक्षित	तिमाही अखेर दि. 30.09.202 अलेखापरीक्षित
1.	कार्यचलनामधून एकूण महसूल (निव्वळ)	48.20	85.68	121.60
2.	कर पूर्व व अतिविशेष बाबी पूर्व नफा व तोटा	271.59	556.03	108.80
3.	अतिविशेष बाबींपश्चात व कर पूर्व निव्वळ नफा	271.59	556.03	108.80
4.	कर पश्चात निव्वळ नफा	167.08	340.81	69.39
5.	कालावधीकरिता एकूण सर्वसमावेशक उत्पन्न	167.08	340.81	69.39
6.	प्रदानित इक्विटी भाग भांडवल	1002.00	1002.00	1002.00
7.	राखीव (मूल्यांकन राखीव वगळता) गत वर्षाच्या लेखापरीक्षित ताळेबंदामध्ये निर्देशित	1081.20	1081.20	524.15
8.	प्रति शेअर उत्पन्नाकरिता मूळ व सौम्य (रु. 10/- प्रत्येकी)	1.67	3.40	0.69

f	दे. 30 सप्टेंबर, 2023 अखेर तिमाहीकरिता अलेखाप	रीक्षित स्थायी वित्तीय	अहवालाचा सारांश	(रु. लाखात)				
अनु. क्र.	विवरण	दि. 30.06.2023 अखेर तिमाही	दि. 30.09.2023 अखेर अर्ध वर्ष	तिमाही अखेर 30.09.2022				
1.	कार्यचलनातून एकूण उत्पन्न (निव्वळ)	0.79	6.40	0.86				
2.	कर पश्चात निव्वळ नफा	21.58	34.62	19.46				
3.	कर पूर्व निव्वळ नफा	16.35	27.02	12.53				
	कालावधीकरिता एकूण सर्वसमावेशक उत्पन्न	16.35	27.02	12.53				
एक्सचें	 वरील सेबी (सूची अनिवार्यता व विमोचन आवश्यकता) विनियमन 2015 च्या विनियम 33 अंतर्गत स्टॉक एक्सचेंग्रेससह द्वाखल तिमाही अछोर वित्तीय वर्ष अहवाल यांचा विस्तृत प्रारूपाचा सारांश आहे. वरील अहवाल यांचा विस्तित के प्रारूप किसी प्रार्थ के प्रार्थ के अल्लाक के अ							

अहवाताचा संपूर्ण प्रारूप तिमाही वित्तीय अहवात स्टॉक एक्सचेंज वेबसाइट वर व कंपनीची वेबसाइट www. bseindia.com व www.jupiteinfnomedia.com वर उपलब्ध आहे. 3. वर्रील अहवात संचातक मंडळाच्याद्वारे मंजूर केला आहे व लेखा समिती द्वारे मर्यादित केला आहे व त्यांची संबंधित समा दि. 02.11.2023 रोजी आयोजित केली आहे. कंपनीचा वैधानित लेखा अहवाल सदर अहवालाच्या सुधारित आहे.

मुंबई येथे दि. ०३ नोव्हेंबर, २०२३

वकील, मुंबई उच्च न्यायालय

सूचना याद्वारे देण्यात येते की, दिवंगत श्री. मनसुरभाः

नाजमुद्दीन कपासी हे फ्लॅट धारक फ्लॅट क्र. ६०३/ए विंग हावा मजला, ओफ राज एनक्लेव्ह बी ऑफ सोसायट श्री राज एनक्लेव्ह को=ऑप हा मो लि म्हणन जात आयडिअल पार्क रोड, सेवेन स्क्वेअर अकादमीजवळ, मीरा रोड (पू), जिल्हा ठाणे ४०१ १०७ येथील मालमत्तेचे संयुक्त मालक होते, दिवंगत श्री. मनसुरभाई नाजमुद्दीन कपासी यांच मृत्यू दि. २३.०५.२०२१ रोजी झाला त्यांच्या मागे त्यांची पर्त्न श्रीम. जबेदाबेन मनसरअली कपासी व चार अन १. सिलम मनसुरअली कपासी २. झिहरा मनसुरभाई कपासी, ३. नझेमा झोएब अलीभाई, ४. वाहिदा एम **जालवाला** हे केवळ कायदेशीर वारस आहेत व सदर फ्लॅट विक्री

करण्यास इच्छुक आहेत. सर्व बँक, वित्तीय संस्था, कोणतेही वैयक्तिक व्यक्ती आदींर्न यादारे माझे अशील वा मला वा त्यांचे काउन्सेल वा यांना सद दावे, आक्षेप यांच्या संबंधात कोणतेही दावे असल्यास कोणार्ह व्यक्तीस सदर संबंधात हक, अधिकार, हितसंबंध असल्यास तसेच सदर फ्लॅटमधील काही असल्यास कायदेशीर वारस/ विक्री / गहाण आदी मार्फत संबंधित पुरावे यांच्यासह सदर योग्य परावे यांच्यासह १४ दिवसांच्या आंत सूचित करावे अन्यथ आर. जे. मिश्रा

(वकील उच्च न्यायालय दि. ०३.११.२०२३ नोदरी भारत सरकार कार्यालय : १०९, भाईदया नगर, बी-बिल्डींग, गोपी महल टिलजवळ, नवघर रोड, भाईंदर (पू), जिल्हा ठाणे ४०१ १०५

PUBLIC NOTICE NOTICE is hereby given that I am investigating the title of M/S. AAS

INFRA CONSTRUCTION consisting of Partners Mr. Aslam Amir INFRA CONSTRUCTION consisting of Partners Mr. Aslam Amin Siroha and Mr. Farooq Aslam Siroha having its office at 403, Shreeji Krupa Co-operative Society, 77/84 Abhaychand Gandhi Marg, Mumbai 400003, in respect of the below mentioned Properties and more particularly described in the First, Second and Third Schedule hereunder written. All persons having any share, right, title, benefit, interest, claim, objections or demands in respect of the said Properties or any part thereof by way of sale, exchange, transfer, assignment, mortgage, charge, gift, trust, inheritance, occupation, possession, tenancy, subtenancy leave and license care-taker basis lease sub-lease lies.

tenancy, leave and license, care-taker basis, lease, sub-lease, lien, maintenance, easement, other rights through any agreement, conveyance deed, writing, devise, bequest, succession, family arrangement / settlement, litigation, decree or court order of any court of law, lis pendens, custodia legis, contracts /agreements, developments rights, FSI or encumbrance or otherwise howsoever are hereby requested to make the same known in writing along with documentary proof to the undersigned at its office at 28, 3rd Floor, New Bansilal Building, Raja Bahadur Mansion, Opp Bombay House, 11, Homi Modi Street, Fort, Mumbai-400 001, within 7 (Seven) days from the date of publication hereof, failing which, any such share, right, title, benefit, interest, claims, objections and/or demand shall be disregarded and shall deemed to have been waived and/or abandoned or withdrawn and my clients shall proceed to complete the transaction.

FIRST SCHEDULE REFERRED TO ABOVE

(Description of the said Property No. 1.)

(Description of the said Property No. 1)

ALL THAT piece and parcel of land together with structures earlie known as "SHIREENBAI BUILDING" and now known as "Husaini House" known as "SHIREENBAI BUILDING" and now known as "Husaini House" standing thereon bearing Cadastral Survey No. 1652 of MAND'V Division, admeasuring approx. 294.00 in sq.yds equivalent to 245.82 ir sq. meters, assessed under "B" Ward No. 3130 of M.C.G.M Collectors New no. 6497, and situate, lying and being at old street no. 108/118 and new street no. 98-106, 1st Chinch Bunder Road, Mumbai 400009

All that piece or parcel of land together with the ground and first floor building standing thereon known as "YUNUS MITHWANI BUILDING", admeasuring 68.56 sq, mts or thereabouts.

No. 1653 of Mandvi Division, assessed under "B" Ward No.3129 (1-2), by the pure Callector's New No. 4072 and Murphai situate lying and being and being and period.

tenure Collector's New No.6497 and Mumbai, situate, lying and being a 108, J.B. Shah Marg (1st Chinch Bunder Road) Khadak, Mumbai-400 009 THIRD SCHEDULE REFERRED TO ABOVE (Description of the said Property No. 3)

ALL THAT piece and parcel of land together with the structure standing thereon known as "Banu Mansion", admeasuring 90.95 sq, mts or thereabouts, bearing Cadastral Survey No. 1654 of Mandvi Division, assessed under 'B' Ward No. 2834 and registered in the Books of Collector of Land Revenue under Collector's Old No.1215-16. New No.6949, Mumbai, situate, lying and being at junction of Hanbada Road. Chinch Bunder First Road (Khadak), Mumbai-400 009. Dated this 3rd day of November, 2023.

Ms. Dipti Shah Advocates & Solicitor England & Wales

फॉर्म जी

मुंबई येथे बांधकाम व्यवसायामध्ये कार्यरत सुप्रीम बंगलोज प्रायव्हेट लिमिटेड यांच्याकरिता स्वारस्यांच्य अभिव्यक्तींचे आमंत्रण

(दिवाळखोरी व कर्जबाजारीपणा बोर्ड ऑफ इंडिया (कॉर्पोरेट व्यक्तींकरिता दिवाळखोरी ठराव प्रक्रिया)

	विानयमन, 2016 च्या विा	त्यमन ३६ए(1) अतगत)
	संबंधित	विवरण
1.	कॉर्पोरेट ऋणकोचे नाव तसेच पॅन/सीआयएन/ एलएलपी क्र.	सुप्रीम बंगलोज प्रायव्हेट लिमिटेड सीआयएन : U45400MH2011PTC218596 पॅन : एएयुसीएस9506जे
2.	नोंदणीकृत कार्यालयाचा पत्ता	सुप्रीम हाऊस, प्लॉट क्र. 94/सी, आय. आय. टी. समोर, पवई, मुंबई महाराष्ट्र 400 076 भारत.
3.	यूआरएल वेबसाइट	https://sbpl.stellarinsolvency.com
4.	निश्चित मालमत्ता उपलब्ध असलेल्या ठिकाणाचा तपशील	उपलब्ध नाही, कंपनीमध्ये विद्यमान निश्चित मालमत्ता नाही.
5.	मुख्य प्रोडक्ट्स/सर्व्हिसेसची प्रतिष्ठापित क्षमता	उपलब्ध नाही
6.	गत वित्तीय वर्षामध्ये विक्री केलेल्या मुख्य प्रोडक्ट्स / सर्व्हिसेसची मात्रा व मूल्य	उपलब्ध नाही, दि. 31.03.2022 अनुसार त्यांच्या वित्तीय अहवालाकडून कोणतेही कंपनीचे कार्यचलन नाही.
7.	कर्मचारी / वर्कमेन यांची संख्या	शून्य
8.	गत उपलब्ध वित्तीय अहवाल यांसह पुढील तपशील (शेड्युल्स समवेत) व दोन वर्ष, धनकोंची सूची, संबंधित तारीख संबंधित उपक्रम व प्रक्रिया उपलब्ध	supremebungalows.sipl@gmail.com
9.	कोडच्या अनुच्छेद 25(2)(एच) अंतर्गत ठराव अर्जदारांकरिता पात्रता उपलब्ध असलेले	तपशिलाकरिता, कृपया संपर्क साधा supremebungalows.sipl@gmail.com वेबसाइटला भेट चावी : https://sbpl.stellarinsolvency.com/
10.	स्वारस्यांची अभिव्यक्ती स्विकृतीची अंतिम तारीख	दि. 18 नोव्हेंबर, 2023
11.	प्रस्तावित ठराव अर्जाची तरतूदीय सूची जारी करण्याची तारीख	दि. 24 नोव्हेंबर, 2023
12.	तरतूद सूचीचे आक्षेप सादरीकरणाची अंतिम तारीख	दि. 29 नोव्हेंबर, 2023
13.	प्रस्तावित ठराव अर्जाची अंतिम सूची जारी करण्याची तारीख	दि. 01 डिसेंबर, 2023
14.	प्रस्तावित ठराव अर्जाचे आयोजन ठरावाकरिता विनंती व माहिती उपक्रम जारी करण्याची तारीख, मूल्यांकन मॅट्रीक्स व विनंती	
		A 00 - A 0000

16. ईओआय सादरीकरणाकरिता प्रक्रिया ईमेल आयडी supremebungalows.sipl@gmail.com श्री. अनुप कुमार सिंह दि. 03.11.2023 आयबीबीआय नोंटणीकरण क. : IBBI/IPA-001/IP-P-00153/2017-2018/10322)

सुप्रीम बंगलोज प्रायव्हेट लिमिटेडकरिता - सीआयआरपी अंतर्गत सुट 1बी, 1 ला मजला, 22/28ए, मनोहरपुकूर रोड, देशोप्रिया पार्क, कोलकाता 700~029.

15. ठराव आराखंडा सादरीकरणाकरिता अंतिम तारीख दि. 05 जानेवारी, 2023



कर्जदार दि १६ १० २३

बॉम्बे मर्कंटाईल को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड

वारने / मॉरेल | गाकीत मलग | रमाग रकम

विक्रीकरिता सचना

जशी आहे जेथे आहे व जेथे कुठे आहे तत्त्वावर बँकेचा ताबा घेण्यामध्ये खालील वाहनांची विक्री करण्याकरिता अधोहस्ताक्षरित यांना दि. १७.११.२०२३ रोजी दु. ४.०० पर्यंत मोहोरबंद लिफाफ्यामधून प्रस्ताव मागवीत आहेत.

4,41417	अनुसार थिकत रक्कम	जारुना/ माउरा	राजाज मूर्रज	ठेव रु. मध्ये			
कु. पुजा जाधव	१७,२३,०५०.००	ह्युंदाई आय– २० अस्ता कार	६,००,०००.००	६०,०००.००			

बँक ड्राफ्ट/ पे ऑर्डर (एनईएफटी मार्फत इरठेचे प्रदान) जे जर बोली अयशस्वी असेल तर व्याजाविना व नापरतावा असतील. बॉम्बे मर्कटाईल को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड, मुख्यालय ७८, मोहदाली रोड, मुंबई ४०० ००३ येथे दि. १८.११.२०२३ रोजी स. ११.०० वा. अधोहस्ताक्षरित यांच्याद्वारे प्रस्ताव उघडण्यात येतील. खुली लिलाव बोली सदर ठिकाणी त्याच वेळी प्रस्तावित करण्यात येईल व त्यांचे प्रस्ताव करण्यात येतील. यशस्वी प्रस्तावदार/ बोलीदार यांनी २५% जमा (१०% इरठे रक्कमेसह) बोली रक्कमेकरिता तात्काळ जमा करावे व त्यानंतर लिलाव करण्यात येईल व लिलावाच्या तारखेपासून १५ दिवसांच्या आत उर्वरित ७५% जमा करावे अन्यथा बँक कोणत्याही सूचनेविना प्रस्ताव प्रदान करण्याकरिता संपूर्ण रक्कम जमा करेल. कोणतेही कर दंड, प्रभार खारेदीदार यांच्याद्वारे सदर वाहनांवर प्रदानित असतील. इच्छुक खारेदीदार यांनी बॉम्बे मर्कटाईल को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड, झेन जी. रंगूनवाला बिल्डींग, ७८, मोहम्मदअली रोड, मुंबई ४०० ००३ येथे दि. ०८.११.२०२३ रोजी १२.०० ते ३.०० दरम्यान विक्रीकरिता पडताळणी करावी व पार्किंग साईट दूर. क्र. ०२२-२३४६३६७० येथे संपर्क करावा. विक्रीकरिता कोणत्याही अटी व शर्तींसाठी चौंकशी असल्यास अधोहस्ताक्षरित जीएसटी (गुड्स ॲन्ड सर्व्हिस टॅक्स) यशस्वी बोलीदारांद्वारे वाहनांच्या विक्री मूल्यांवर लागू असेल. बँक सर्व प्रस्ताव स्विकत करण्याचा वा कोणतेही प्रस्ताव रह करण्याचा अधिकार राखन आहे. सदर सूचना कर्जदार/ हमीदार यांना वरील कर्ज संबंधात उपलब्ध असून प्रतिभूती अनुसार

आम जनतेस वा कर्जदार विशेषत: यांना सूचना देण्यात येते आहे व लिलाव अनुसूची अनुसार खाजगी ट्रिटी मार्फत विक्री च्या मार्फत प्रतिभूती मार्फत करावे. सूचना याद्वारे वरील निर्देशित रक्कमेचे प्रदान करावे व तुमच्याकडून व्याजासह वसुलीसह उर्वरित रक्कमेची मालमत्तेची लिलाव विक्री करण्याकरिता निश्चित तारीखा केली आहे. सूचना याद्वारे देण्यात येते की, लिलाव विक्रीकरिता निश्चित तारखेपूर्वी वरील अनुसार रक्कमेचे प्रदान करावे अन्यथा वाहनांची विक्री व उर्वरित थकबाकी तुमच्याकडून व्याज व मूल्यासह वसुल करण्यात येईल.

अबुझार रिझवी

ठिकाण : मुंबई दि. ०२.११.२०२३

सहा. महाव्यवस्थापक, ए. आर. एम. सी.

PUBLIC NOTICE

All concerned are hereby informed that my clients MR. DEVJI RUDHABHAI CHARAN & MRS. SUMITRA DEV.II CHARAN Lawful owner of Flat No 205, 2nd floor DEVJI CHARAN Lawful owner of Flat No 205, 2nd floor. Rehab building No 6, AMAN ADARSH SRA Co-Operative Housing Society Ltd, Aman Adarsh ADARS Chandavarkar Road, Borivali (W), Mumbai - 400 092, adm area 225 Sq.ft.. (Carpet), my clients is member of society having 05 shares certificate No 145 Member Ragistration No 29, Distensive No 726 to 730.

my clients was purchased said flat from MR. JAFAR ARDUI RAHIM SHAIKH on Dated 27/10/2020 vide Document No 8206/2020, Dated 27/10/2020

vide Document No 82/06/2020, Dated 2//10/2020, Registered by sub registrar Borivail- 5. That the above said flat allotted MR. ABDUL RAHIM SHAIKH was original slum Dweller/Occupier of old Room and the concerned builder/developer M/s. Reliance Construction Co, have developed above said old room under SRA scheme and also allotted a Flat No. 205, on 2nd Floor, adm. 225 Sq.ft. carpet, Annexure-I Sr No. 29, in lieu of old room on free of costs situated at in Rehab Building No. 6, AMAN ADARSH SRA Co Operative Housing Society Lid Aman Adarsh Nagar, Chandavarkar Road, Borivali (W), Mumbai - 400 092 pearing Plot CTS No. 655, Part of 656, Part of 657, 659 bearing Piot CT S No. 655, Part of 656, Part of 657, 659, part of 660, 661 to 664 & part of 655 of Milage Borivali, Taluka Borivali in the Registration District and Sub-District of Mumbai City MR. ABDUL RAHIM SHAIKH who was expired on 171/1020/16 at Mumbai after Death his Legal heirs (1) ALMAS ABDUL RAHIM SHAIKH (2) HALIMA BI YAQOOB KERANI (NEE HALIMA E ABDUL RAHIM SHAIKH),(3) KHATUN AARIF JHARI (NEE KHATUN ABDUI RAHIM SHAIKH) (4) TABASSUM MOHAMMAD SHAFI SHAIKH (N TABASSUM ABDUL RAHIM SHAIKH), (5) MR.JAFAR ABDUL RAHIM SHAIKH, and (1) ALMAS ABDUL RAHIM SHAIKH (2) HALIMA BI YAQOOB KERANI (NEE HALIMA BI ABDUL RAHIM SHAIKH), (3) KHATUN ÀARIF JHARI (NEE KHATUN ABDUL RAHIM SHAIKH) (4) TABASSUM MOHAMMAD SHAFI SHAIKH (Nee TABASSUM ABDUL RAHIM SHAIKH) Release shares n favor of MR.JAFAR ABDUL RAHIM SHAIKH vide ocument No 3050/2020 Dated 09/03/2020, Registere

by sub registrar Borivali-5.

That if any person/s claiming any right, title or claim objection of whatsoever in nature pertaining to the legatheirs ship in respect of the said flat is hereby called upon the sa to inform and contact with me, alongwith releva documents, within 14 days of publication of this Public Notice, failing which, it will be presumed that there is no right, or claim by anyone and the same has been waived Date: 03/11/2023 RAJKUMAR PANDEY

ADVOCATE HIGH COURT, MUMBAI Flat No. C/904, Veer Splendor, Building No. 1, Nea Capital mall, Sector III, Yashwant Viva Township Nallasopara (East), District Palghar - 401 209 Mob No. +919967619537

PUBLIC NOTICE

Notice is hereby given to the Public enlarge by our client, Mrs. Lissy Francis Valiyaveettil, that presently our client is he owner of Flat No. 101, on the First Floor, A-Wing, in the Building known as Dream Palace & Society known as Dream Palace Co. Op. Hsg. Soc. Ltd., Situated at Opp. Shivar Garden, Near N. H. School, Mira Road (E), Dist: Thane 401107, (hereinafter referred as the said

The said Flat was jointly Purchased by Mr. Francis Joseph Valiyaveettil & Mrs. Lissy Francis Valiyaveettil from Smt. Shaheen Mohd. Hanif Shaikh vide registered agreement for sale dated 22/06/2004 under Doc No. TNN-7-3600-2004 on dated 23/06/2004, whereas Late Mr. Francis Joseph Valiyaveettil expired on 18/07/2020, leaving behind him (1) Lissy Francis Valiyaveettil (Wife) (2) Franklin Francis Valivaveettil (Son) (3) Jijo Francis Valiyaveettil (Son) as h surviving legal heirs.

Whereas the heirs (1) Franklin Francis Valiyaveettil (Son) (2) Jijo Francis Valivaveettil (Son) released and relinquished their right, title and interest in respect of the said Flat in favour of our client Mrs. Lissy Francis Valivaveettil vide Deed of Release dated 17/10/2022 bearing registration Tnn-10-16940-2022 Dated-17/10/2022. Herein making our client as the present owner of the said Flat. Our client, through this Publication, hereby called upon the public enlarge that If an person having any claims or right, title, interest in respect of the said Flat and/or shares or any part or portion thereof by way of inheritance, share, sale, purchase mortgage, lease, lien, license, gift attachment, or, encumbrance howsoever or otherwise shall lodge their respective claims at our office having address as mentioned below within 15 (Fifteen) days failing which the claims, if any, of such person shall be treated as waived and/or undoned and not binding on our client

(Rajendra Singh Rajpurohit) Advocate High Court, Mumbai Shop No. 9, Asmita Orient Chs Ltd Near Asmita Club, Mira Road (E), Thane: 401107

Notice is hereby given to the Public enlarg by our client, Mr. Nisar Ahmed A. Kade Shaikh that presently our client is the Floor, in the Building known a Siddhivinayak Co. Op. Hsg. Soc. Ltd. Situated at Naya Nagar, Mira Road (E) Dist: Thane - 401107, (hereinafter referred as the said Flat).

Srivastava vide registered agreement fo sale dated 09/01/1995, whereas Late Mi expired on 09/11/2018 also his Sou 1] Mr. Shaikh Saeed Ahmed A Kade (Son) 2] Mr. Aijaz Husain Abdul Kade Deceased Son) 5] Ms. Asma Nizamudo (Daughter of the Deceased Son) 7] Mr. Nisar Ahmed A. Kader Shaikh (Son) a

Nizamuddin Shaikh (Daughter of the client as the present owner of the said Flat mortgage, lease, lien, license, gift nent, or, encumbrance howsoever otherwise shall lodge their respective claims at our office having address as mentioned below within 15 (Fifteen) days from the date of publication of this notice failing which the claims, if any, of such person shall be treated as waived and/or andoned and not binding on our client.

(Raiendra Singh Rainurchit) Advocate High Court, Mumbai Shop No. 9, Asmita Orient Chs Ltd Near Asmita Club, Mira Road (E), Thane: 401107

PUBLIC NOTICE KNOW ALL MEN BY THESE

PRESENTS that my client MR. ANII

PANDE is lawful owner of Flat No. 604

Floor, admeasuring 63.12 Sq. Mtrs. Built-up, in building known as REGALIA and society known as Casa Royale Co-Operative Housing Society Limited, situated at Balkum Road, Near Saket, Eastern Express Highway, Thane - 400602, which he has purchased from M/s. LODHA BUILDCON PRIVATE LIMITED., the Builder / Promote therein vide an Agreement for Sale dated 27.04.2009, duly registered at Joint Sub Registrar at Thane - 2 vide document registration No. TNN 2/03533/2009 dated 05.05.2009 in hi favour and since then my client is in use occupation of the said flat as sole owner thereof and holding Share Certificate No. 192, under Dist. No. 1911 & 1920 ir his name and now my client MR. ANII PANDE intends to sell / transfer the said flat to any prospective purchaser/s. Any persons claiming any right or shar whatsoever by way of ownership mortgage, pledge, lien, charge inheritance, etc. in the said flat or an part thereof should intimate th undersigned in writing with supporting documents in respect of his/her claim within 14 days of publication of this Public Notice, failing which, the claim or claims if any of such person or persons will be considered to have waived and/or abandoned and my client shall proceed with finalization of all the legal formalities regarding to sell and transfer of above said flat.

 $Email\ - adv shetty 007@gmail.com$

PUBLIC NOTICE

wner of Flat No. G-004, on the Ground The said Flat was Purchased by Mr. Abdul

Kadar Abdulla Shaikh from Mr. Amit Abdul Kadar Abdulla Shaikh expired on 20/06/2013, his wife Late Smt Badurnisha Bi Abdul Kader Shaikh Nizamuddin Abdul Kader Shaikh expired on 30/01/2022 leaving behind him (Son) 3 Mrs. Shirin Rizwan Shaikh (Daughter) 4 Mrs. Rizwana Nizamuddin Shaikh (Wife of the Shaikh (Daughter of the Deceased Son 6] Ms. Ayesha Nizamuddin Shaikh

his surviving legal heirs.

Whereas the heirs 1] Mr. Shaikh Saeed Ahmed A Kader (Son) 2] Mr. Aijaz Husain Abdul Kader (Son) 3] Mrs. Shirin Rizwan Shaikh (Daughter) 4] Mrs. Rizwana Nizamuddin Shaikh (Wife of the Deceased Son) 5] Ms. Asma Nizamuddin Shaikh (Daughter of the Deceased Son) 61 Ms. Ayesha Deceased Son) released and relinquished neir right, title and interest in respect of the said Flat in favour of our client Mr. Nisar Ahmed A. Kader Shaikh vide Deed of Release dated 14/08/2023 bearing registration Tnn-7-15571-2023 Dated-17/08/2023. Herein making our Our client, through this Publication, hereby called upon the public enlarge that If any person having any claims or right, title interest in respect of the said Flat and/or shares or any part or portion thereof by way of inheritance, share, sale, purchase

Place: Munioa.
Date: 03.11.2023
Mr. Amitabh Shetty Place: Mumbai Advocate High Cour Mob. No. 9323666282

VJTF EDUSERVICES LIMITED

CIN No. L80301MH1984PLC033922 Reg. Office: Witty International School, Pawan Baug Road, Malad West, Mumbai-40006
Tel.: 022-61056800 / 01 / 02 Fax: 022-61056803, Email: yjtfho@vjtf.com,
Website: www.vjtf.com / www.wittykidsindia.com

NOTICE OF BOARD MEETING

NOTICE is hereby given, pursuant to Regulation 29 of the Listing Regulations, the meeting of Board of Directors of VJTF EDUSERVICES LIMITED will be held on Friday, 10th November, 2023 at 3.00 P.M. at Witty International School Chikoowadi, Borivali West, Mumbai - 400092 inter alia to transact following

To consider and take on record the Unaudited Financial Results of the Compani for the Half year Ended on 30th September, 2023, as per IND-AS pursuant t regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements Regulation, 2015.

Any other matter with the permission of chair. The notice of this meeting is also available on the website of the Company

www.vjtf.com and website of the stock exchange ie. BSE Limited For VJTF EDUSERVICES LIMITED

Place: Mumba Date: 02/11/2023

Dr. Vinay Jair Managing Director DIN - 00235276

PUBLIC NOTICE

TAKE NOTICE that an original allottee Mrs. PARVEEN BANOO ARIF SHAIKH had been allotted Core House No.B-1, admeasuring 25 sq.mtrs Builtup area, at Gorai (1) VISHWAMITRA CHS Ltd., Plot No. 100, RSC-10, Gorai-1, Borivali (West), Mumbai – 400091 by the MHADA Board vide it's allotment letter No.2228/89 dated 06.06.1989 & Date (1980) amp; Mhada Loan Installment Passbook dated 01.12.1989 upon the terms and conditions stipulated therein and also a bonafide member of the said Society having 5 fully paid-up share of Rs.50/- each bearing share certificate No.001 distinctive members from 001 to 005. After that Mrs. PARVEEN BANOO ARIF SHAIKH had sold, transferred assigned all her right, title, interest in favor of Mrs. KOKILA NALIN RAGHVANI & might NALIN CHIMANLAL RAGHVANI vide its Agreement dated 16.03.1994 on the terms and conditions stipulated therein and latter on, Mrs. KOKILA NALIN RAGHVANI & amp: Mr. NALIN CHIMANLAL RAGHVANI and thereafter paid the proper Stamp duty and penalty on the said agreement dated 16.03.1994 to the Collector of Stamps Borivali bearing document no. Adjudication No.IMP/922/2023 dated 23.08.2023. Since from the year 1994 my client Mrs KOKILA NALIN RAGHVANI & D. Mr. NALIN CHIMANLAL RAGHVANI is residing with their family member's and the original allottee Mrs. PARVEEN BANOO ARIF SHAIKH nor her family member's have never ever made anykind of objections towards the said room premises and now my clients i.e. Mrs. KOKILA NALIN RAGHVANI & CHIMANLAL RAGHVANI intend to pay Mhada dues and to get Mhada transfer/regularization of the aforesaid core house in their name and also to get the membership and shares of the above said society in accordance with the law and hence my client is lawful sole owner of the aforesaid core house and exclusive use of the above said

ANY PERSON or PERSONS having any claim or claims against any of the above said core house and any other related documents and/or premises or any part thereof by way of any right, title or interest, mortgage, encumbrance, lease, lien, charge or otherwise howsoever are hereby requested to make the same known in writing with documentary proof to Mr. ANUJ VINOD MORE Advocate, Bombay High Court, having office in the name of MOR ASSOCIATES, at 85/D-4, Gorai (1) Vishram CHS Ltd., RSC-1, Gorai-1, Borivali (West), Mumbai - 400091, within a period of 14 days from the date hereof otherwise such claim or claims, if any, will be considered as waived and abandoned unconditionally and irrevocably.

At Mumbai Dated this 03 rd day of November, 2023.

ANUJ VINOD MORE Advocate, Bombay High Court

PUBLIC NOTICE

I am Nascem Mohd. Ilyas, resident of Baneli village, Titwala, Room, went to Road Kitting in Baneli, where I visited every place 5 to 6 times. I went to the Collector Saheb in front, but no one came Conector Sanes in front, but no one came at all. My Room Address Mukhdam Gausiya, Chawl no. Room N 49. In 2015 Baneli Titwala had taken 12 x 25 size Nmeter 300 my light bill 020940320431 Tekan from Ibrahim Miya Mazawar. Ms Trace Acknowledgment AS 1015889 M's Agreement is made by Kalyan Court. M Part No. 3 = Correct No. 4. I am owner name is Naseem its base no. Pan No. 973595421191 AIPPN2051HM Kaminsha Shamshaduddin Khan If you have any paper then you can go to morning office if S.D.O. Met Jutter Saheb. Mo no.

Notice is hereby given that the share certificate(s) no 1604 Distinctive nos as 1604629-1606228 for 1600 equit shares of RHI MAGNESITA INDIA LTD Under folio no C0003 standing is the name of late Chunilal Ramchand Hinduja have been lost or misplaced and the undersigned the claimant hei Mr Haresh Sitaldas Pinjani his nephev have applied to the company to issue duplicate share certificate(s) for the said shares .Any person(s) who have clain in respect of the aforesaid shares should lodge claim for the same with the company at its registered office Unit No.705, 7th floor, Lodha Supremus, Kanjurmarg Village Road, Kanjurmarg (East), Mumbai, Maharashtra, 400042

within 15 days from the date of this

notice, else the company will proceed to

issue duplicate share certificate(s).

...Appellants/ (Org. Plaintiffs)

IN THE COURT OF SMALL CAUSES AT MUMBAI 2A APPEAL NO. 32 of 2018

R.A.E. SUIT NO. 568/2279 OF 19731.

- K.A.E., SUIT NO. 5

 Kalyanji Ramji (Since Deceased)
 1(a), Smt. Devyani Kalyanji Shah,
 1(b), Mahesh Kalyanji Shah,
 1(b), Mahesh Kalyanji Shah,
 An adult, aged about 62 years, Oce: Service.
 1(c), Mr. Bhupendra Kalyanji Shah,
 An adult, aged about 60 years, Oce: Self Occupied.
 Hansraj Ramji Shah (since deceased),
 Jadavji Ramji Shah (Since deceased),
 Samt. Laxmibai Ramji Shah (since deceased),
 Hansraj Ramji Shah (Since deceased),
 Maying their office at 7.8. Shauti Niketan
- Having their office at 7-8, Shanti Niketan, 322, Dr. Ambedkar Road, Bombay- 400 019 V/s

1.Prabhudas Manilal Acharya, (since deceased), Shops Nos. 12-13, Block Ain Joshiwadi, Lady Hardinge Road, Matunga, Bombay-400 016. 1(a) Jayantilal Prabhudas Acharya (since deceased), Shops Nos. 12-13, Block Ain Joshiwadi, Lady Hardinge Road, Matunga, Bombay-400 016. 1(a)(1), Smt. Jaya Jayantilal Acharya Widow, An adult, Age and Occupation: not known, 1(a)(ii), Mr. Ashok Jayantilal Acharya, Son, An adult, Age and Occupation: not known, 1(a)(iii), Mr. Pradeep Jayantilal Acharya, Son, An adult, Age and Occupation: not known, 1(a)(iv), Mr. Jaydeep Jayantilal Acharya, Son, An adult, Age and Occupation: not known, 1(a)(v), Mr. Jaydeep Jayantilal Acharya, Son, An adult, Age and Occupation: not known, 1(a)(v), Mr. Rita Mayank Bhatt, Daughter, An adult, Age and Occupation: not known, 1(a)(v), Mrs. Rita Mayank Bhatt, Daughter, An adult, Age and Occupation: not known 1.Prabhudas Manilal Acharya, (since dec An adult, Age and Occupation: not known l(a)vi). Mr. Vijay Jayantilal Acharya, Son I (a)vi), Mr. Vjiay Jayantilal Acharya, Son, An adult, Age and Occupation: not known, All having address at Jayantilal Prabhudas Acharya, Shops Nos. 12-13, Block Ain Joshiwadi, Lady Hardinge Road, Matunga, Bombay-400 016. 1(b) Manubhai Prabhudas Acharya, An adult, Age and Occupation: not known, Residing at Chitrakut Bungalow, Near Coca Cola Compound, Gotri Road, Baroda-390021, Gujarat. I.(c) Arvind Prabhudas Acharya, An adult, Age and Occupation: not known, Residing at Hari Nagar Society, Bungalow No. 5. Gotri Road, Baroda-390021, Gujarat. 2. Jayantilal Prabhudas Acharya (Mithaiwala), An adult, Age and Occupation: not known, An adult, Age and Occupation: not known,

An adult, Age and Occupation: not known Bipin G. Amlani (full name not known)

An adult, Age and Occupat

.adult, Age and Occupation: not known, ir business at Shop No. 12, Block A, wing Joshiwadi, T.H. Kataria Marg, Mumbai-400 116.

The Respondent No. 3 abovenamed. WHERSAS, the Appellants (Org. Plaintiffs) abovenamed has preferred the above Appeal against the Order dated 03 November, 2017 passed by Trial Court Room No. 17 in respect of suit premises i.e. Shop Nos. 12-13, Block A in Joshiwadi, Lady Hardinge Road, Matunga, Bombay - 400 016 praying therein that this HorbCourt may be pleased to call for the complete record and proceedings in the above R.A.E. Suit No. 568/219 of 1973 from Court Room No. 17 and after examining and perusing the same, set aside the impugned order dated 03.11.2017, and for such other and further reliefs, as prayed in the Appeal Memo.

AND WHEREAS, the said Appeal is admitted on 25th January, 2019 and Notice is ordered to be issued to the Respondents. In pursuance of the said order, this Notice is hereby given to you that you are hereby required to appear before the Horble Appellate Bench presiding in Court Room No. 2 on the 03 Floor, Old Building, Small Cause Court, L. T. Marg, Mumbai - 400 002, in person or by Pleader duly instructed on 22 November, 2023 at 24.5 p. m., when the case will be placed before the Court for order or thereafter and to show cause and what of the supplemental of the proper in the matter.

You may obtain the copy of said aforesaid appeal from Court Room No. 2 of this Court. Given under seal of the Court, this 16th day of October, 2023



I/c Registrar

PUBLIC NOTICE

Notice is hereby given to the General public at large by Mrs. Sunita Jitendra Penkar Residing at: Room No. 205, Dwarkadas Ratansi CHS, Kadva Galli Naka, Thane West 400601 in respect of lost of Original Share Certificate No. 6 Holding shares No. 26 to 30 (Both Inclusive) of the abovesaid residential property. She has informed me that the said pages of the concerned document is lost somewhere on 17/10/2023 and hence, She has lodged missing complaint dated 19/10/2023 vide no. 1544 of 2023 in Thane-Nagar Police Station, Thane. If any person/institution who finds it, inform to Mrs. Sunita Jitendra Penkar or the undersigned. If any claim on above mentioned missing documents by way of charge, lien, mortgage, hypothecation or right, title, interest or any other claim may inform the undersigned within fifteen days from the date of publication of this notice. Any claim after the expiry of said period mentioned herein above shall not be entertained

PLACE: Than

Adv. Vinay M Choudhary 502, Dwarkadas Ratanshi CHS, Kadva Lane, Behind Collector Office, Thane- 400601 Mob.: 8097352483

PUBLIC NOTICE

Notice is hereby given to the public that my client has decided to purchase the property and share from owner Mr. Mohammad Yusuf Rajjabali Shaikh, more particularly described in the schedule.

Any person/s having any claim in respect thereof by way of sale exchange, gift, mortgage, charge, trust, inheritance, possession, lease, lien or otherwise howsoever are requested to inform the same in writing to the undersigned having their office at 601, Zarina Society, Opp. Awaj Radio, Charai, Thane (w)-400 601. Within 15 days from the date hereof failing which, the claim or claims if any of such person or persons will be considered to have been waived and/or abandoned and the transfer shall be completed. SCHEDULE

All those pieces and parcels of land bearing land Survey No. / Hissa No. 104/1/A/4/1 area 0-10-94, situated at Mauje Mahapoli, Tal-Bhiwandi, Dist - Thane standing in the name of Mohammad Yusuf Rajjabali Shaikh.

Office Add: - 601, Zarina Society, Opp. Awaj Radio, Edulji Road, Charai, Thane (w)-400601. Mob-9076015859

Sudhir B. Jagdale (Advocate)



BOMBAY MERCANTILE CO-OPERATIVE BANK LIMITED.

NOTICE FOR SALE

Offers are invited in sealed covers as to reach the undersigned on or 17.11.2023 upto 4.00 p.m. for the sale of the following vehicles in the possession of the Bank on ,, as is where is and what is basis

Borrower	Amount Due As On 16.10.23	Vehicle/ Model		Earnest Money Deposit. In Rs.
Ms. Pooja	17,23,050.00	Huyndai i-20	6,00,000.00	60,000.00
Jadhav		Asta Car		

The Bank Draft / Pay order of the EMD drawn in favour Bombay Mercantile Co-op Bank Ltd., payable at Mumbai (the payment of EMD can also be made through NEFT) should be accompanied with the offer which is refundable without interest if the bid is not successful. The offers will be opened by the undersigned at Bombay Mercantile Co-op Bank Ltd. Head office, 78, Mohdali Road .Mumbai 400 003 at 11.00 a.m. On 18.11.2023 The Open Auction bidding will also take place at the same time offerers may remain present and revise their offer upwards. The Successful offerer bidder should depoist 25% (inclusive of 10% EMD Amount) of the bidding amount immedaitely after auction and balance 75% within 15 days from the date of auction failing which the Bank shall forfeit the entire amount already paid by the offerer without any notice Any taxes penalty charges due payable on the said vehicle have to be ascertain and borne by the purchaser. The intending purchaser may inspect the vehicle for sale between 12 to 3 p.m. on 08.11.2023 at Bombay Mercantile Bank Ltd., Zain G. Rangoonwala Bulding ,78 Mohammedali Road, Mumbai -400003.Phone No. **02223463670**. Enquiries if any and of terms and conditions for sale can be obtained from the undersigned GST (Goods and Service Tax) applicable on sale price of vehicle to be borne by the successful bidder. The Bank reserves its right to reject any or all offers received without assigning any reason.

This is also a notice to Borrowers / Guarantors of the above loan respect of time available to redeem the secured asset public in general and the borrower in particular take notice that in case the auction scheduled here in fails for any reason what so ever then secured creditiors may enforce security interst by way of sale through private treaty. Notice is also hereby given to you to pay the sum as mentioned above before the date fixed for Auction Sale failing which the vehicle will be sold and balance dues if any will be recovered with interest and cost from you. Sd/

Place: Mumbai Date: 02.11.2023

ABUZAR RIZVI ASST. GENERAL MANAGER A.R.M.C.

PUBLIC NOTICE

PUBLIC NOTICE Notice is hereby given that my client, Mr. FABIAN GABRIEL NORONHA, owner of FLAT No. 6, ROHIRA HOUSE, PLOT-150, SWANTANTRYA VEER SARVARKAR MARG, KAPAD BAZAR, MAHIM. MUMBAI 400016. His late father Mr LAWRENCE MICHAEL NORONHA, was the lawfu wner of the above said premises and he expired or 28/06/2019, leaving behind Mr. FABIAN GABRIEL NORONHA (his son) as the only legal heir. The share certificate No.6, of the above said premises ssued by the society has been lost / misplaced. My client has lodged a Police N. C. with Mahim Police Station. Now my client is the absolute and sole lawful owner of the above said premises.

If any person/persons, legal heir, has any objection claim, charge of any nature against the above said flat/premises, the same should be brought within 14 days from the date of this this Publication of this Notice in writing to the undersigned with cogen evidence, else later on, no claim shall be entertained

BRIJENDRA KUMAR PANDEY Date: 03/11/2023 (Advocate High Court) Office at : 11, Vertex Vikas, B-Wing, Behind Andheri East Police Station, A.K. Road, Andheri (E), Mumbai- 400 069,

PUBLIC NOTICE

KNOWN ALL PUBLIC SHALL COME, that My Clier MRS. VASUKI KALITHASAN PILLAI, is o FLAT NO. 109, C-WING, 1ST FLOOR, ON VAIKUNTH CO-OPERATIVE HOUSING SOCIETY TD., NEAR VIVEKANANDA SCHOOL, PLOT NO , SINDHI SOCIETY, CHEMBUR, MUMBAI-00071, and she has purchased the said flat from SMT. KALAI SELVI SOUNDRAPANDIAN THEVER, by virtue of Sale Deed on dtd. 01/10/2020 That SMT. KALAI SELVI SOUNDRAPANDIAN THEVER was joint owner along with her husban SOUNDRAPANDIAN THEVER who was expired o 15/02/2014 and his all legal heirs i.e. 1) MANOJ SOUNDRAPANDIAN THEVER, 2) SURYA SOUNDRAPANDIAN THEVER, 2) SURTA SOUNDRAPANDIAN THEVER & 3) KULANTHAI SHREE SOUNDRAPANDIAN THEVER has leased their shares in favour of SMT. KALAI SELV SOUNDRAPANDIAN THEVER by virtue of Release Deed on 02/09/2020, If any person has any right, title of any nature objection above said flat the same be rought within 15 days from date of publication o

notice to the undersigned with cogent evidence elsetter no claims of whatsoever in nature shall be entertained. Santosh D. Tiwar Date: 03/11/2023 (Advocate High Court 15, M.P. Nagar, Near Shobhana Bldg., J.M. Road

Pump House, Andheri (E), Mumbai -400 093.

PUBLIC NOTICE

TAKE NOTICE that the original allottee Mrs. USHAASHOK DESAI had been allotted Core House No.A-5, admeasuring 25 sq.mtrs Built-up area, at Charkon (1) ADARSH CHS Ltd., Plot No.360, RSC-38, Charkop Sector No.3, Kandival (West), Mumbai – 400 067by the Mhada Board vide their Allotment Letter and thereafter the said Society had issued 5 fully paid-up of Rs.50/- each bearing distinctive number from 21 to 25 under Share Certificate No.5 dated 15.03.2011 and thereafter by an agreement dated 12.06.2000, the original allottee Mrs. USHA ASHOK DESAI had sold the said core house to Ms. SANDHYA GOVIND GAIKWAD and later on vide an Adjudication No. B/4416/2011 dated 21.11.2011 proper stamp duty and penalty was paid on the said agreement dated 12.06.2000 duly Annexed with Deed of Declaration dated 28.11.2011 duly registered vide document No.BDR-16-11036-2011 dated 28.11.2011 and also got Mhada transfer vide Mhada letter No.1276/12 dated 13.03.2002 and share certificate duly endorsed in the name of Ms. SANDHYA GOVIND GAIKWAD and during the course of time my client Ms. SANDHYA GOVIND GAIKWAD had lost/misplaced the said Original Allotment letter issued in favour of origina allottee i.e. Mrs. USHA ASHOK DESAI for which a lost/misplaced complaint is lodged at Mumbai Suburban, Charkop Police Station, Mumbai through online complaint No.100106-2023 dated 02.11.2023.

ANY PERSON or PERSONS having any claim or claims against or in respect of above lost/misplaced original allotment letter, issued by Mhada in favour of the original allottee, in respect of the aforesaid core house, and any other related documents and/or premises or any part thereof by way of any right, title or interest, mortgage, encumbrance, lease, lien, charge or otherwise howsoever are hereby requested to make the same known in writing with documentary proof to Mr. ANUJ VINOD MORE, Advocate, Bombay High Court, having office in the name of MOR ASSOCIATES, at 85/D-4, Gorai (1) Vishram CHS Ltd., RSC-1 Gorai-1, Borivali (West), Mumbai-400091, within a period of 14 days from the date hereof otherwise such claim or claims, if any, will be considered as waived and abandoned unconditionally and irrevocably At Mumbai Dated this 3 rd day of November, 2023

ANUJ VINOD MORE Advocate, Bombay High Court

PUBLIC NOTICE

Shri JAYENDRA SHANTILAL RAWAL, Member of Surbhi Complex C Wing SRA Coperative Housing Society Limited, havin address at Sai Nagar, Kandivali (West Mumbai - 400067 and holding Flat No. C-20 in the building of the Society Lided. in the building of the Society died or 06.09.2013 without making any nomination. The Society hereby invites claims and objections from the heir or heirs or other claimants / objector or objectors to the transfer of the said shares and interest of the decease member in the capital / property of the Societ within a period of 15 days from the publicatio of this notice, with copies of such document and other proofs in support of his/her/the claims / objections for transfer of shares an nterest of the deceased Member in the capita property of the Society. If no claims / objections are received within the period prescribed above, the Society shall be free to deal with the shares and interest of the deceased member the capital / property of the Society in such manner as is provided under the bye-laws of the Society. The daims / objections, if any eceived by the Society for transfer of share and interest of the deceased member in th capital / property of the Society shall be dea with in the manner provided under the bye-law of the Society. A copy of the registered bye laws of the Society is available for inspection b the claimants / objectors, in the office of the Society / with the secretary of the Society between 5.00 PM to 7.00 PM from the date or publication of the Notice till the date of the expiry of its period.

For and on behalf of Surbhi Complex C Wing SRA Co-Op Housing Society Ltd. Date: 03.11.2023 Place : Mumbai Hon. Secretary

PUBLIC NOTICE

Notice is hereby given that the LATE MR. MANSURBHAI NAJMUDDIN KAPASI was joint owner of FLAT being Flat No. 603/A Wing, Sixth Floor OFRai Enclave B Of Society Known As Shree Raj Enclave Co-Op. Hsg. Soc. Ltd. Ideal Park Road, Near Seven Square Academy, Mira Rd(E) Dist Thane 401107, Late Mr. Mansurbhai Najmuddin Kapasi is expired on 23-05-2021 Leaving behind his Wife MRS. JUBEDABEN MANSURALI KAPASI And four other 1) Salim Mansurali Kapas) Zahira Mansurbhai Kapasi 3) Nazema Zoeb Alibhai 4) Vaheeda M Jalwala are only legal heirs

who intend to sell their flat All the banks, financial institution, person etc. are ereby requested to intimate to my client or to me as neir counsel about any claim, whatsoever regarding e claims, Objections from any person having right, title, interest in the said flat by way of legal heirs/ Sale/Mortgage etc. with sufficient proof within 14 days from this notice otherwise it will be treated that

othing objections or claim is their over it. R. J. MISHRA (Advocate High Court Date: 03/11/2023 NOTARY GOVT. OF INDIA OFFICE: 109, Bhaidaya Nagar, B – Bldg., Near Gopi Mahal Hotel, Navghar Rd, Bhayandar (E), Dist. Thane - 401105.

MICROSE INDIA LIMITED

Regd. office: 421 MAKER CHABER, V, NARIMAN POINT, MUMBAI, MAHARASHTRA, INDIA, 400021 Email Id: microse@rediffmail.comCIN No.: L32201MH1988PLC152404 Tel No.: 022-22824981 Website: http://www.microseindia.com/

Extract of Unaudited Standalone Financial Results for the Quarter /						
Half Year ended September 30, 2023 (Rs. ii						
	Quarter Ended		Half Year ended		Year Ended	
Particular	(Unaudited)			(Unaudited)		(Audited)
		30/06/2023	30/09/2022	30/09/2023	30/09/2022	31/03/2023
Total Income from operations	-	6.00	-	6.00	-	19.56
Net profit from ordinary activities before tax	(7.32)	3.20	5.44	4.12	8.02	(3.96)
Net profit from ordinary activities after tax	(7.32)	3.20	(5.44)	(4.12)	(8.02)	(3.96)
Total Comprehensive Income (after tax)	(7.32)	3.20	(5.44)	(4.12)	(8.02)	(3.96)
Equity Share Capital	216.41	216.41	216.41	216.41	216.41	216.41
Reserves (excluding Revaluation reserves as shown in the Audited						
Balance Sheet of the Previous Year)	-	-	-	-	-	-
Earnings per share (of Rs. 10/- each):						
(a) Basic	-	-	-	-	-	-

: The above is an extract of the detailed format of Standalone Unaudited Financial Results for the quarter / half year ended September 30, 2023 filed with the Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulation, 2015. The ful format of Standalone Unaudited Financial Results for the Quarter / Half Year ended September 30, 2023 is available on the stock Exchange Websites, www.bseindia.com and on the company's website www.microseindia.com

For MICROSE INDIA LIMITED

Sd/- Authorized Officer-

Equitas Small Finance Bank Ltd

Equitas Small Finance Bank Ltd.

Date: November 2, 2023

(b) Diluted

SHYAM SUNDER AGRAWAL Director DIN: 00355837

équibas

Equitas Small Finance Bank Ltd.

POSSESSION NOTICE (U/s. Rule 8 (1) - for immovable property)

he provisions of the Securitisation and Reconstruction of Financials Assets and Enforcement of Security Interest Act,2002 and in exercise of powers conferred under Sec.13(12) read with rule 9 of the Security Interest (Enforcement) Rules, 2002 issued demand notices calling upon the respective borrowers mentioned hereunder to repay the amounts mentioned in the respective notices U/s.13(2) of the said Act within a period of 60 days. The respective borrowers having failed to repay the said amounts, notice is hereby given to the borrowers. Guarantors and public in general that the undersigned has taken Physical possession of the properties described herein below in exercise of powers conferred on him under Sec. 14 of the SARFEASI Act, Vide its Case Securitization 946/2019 Order dated 10-12-2020 passed by District Magistrate Thane. The respective borrowers in particular and public in general are hereby cautioned not to deal with the said properties and any dealing with these properties will be subject to the charge of the Equitas Small Finance Bank for the

res	pective amount mention	nea nerein below.:			
Sr. No.		Description of Secured Asset	Date of Notice U/s.13(2)	Notice Amount (Rs.)	Date of Repossession
	1. Mr. Satyanarayn Yellapa Veerabhatni 2. Mrs. Manisha Satyanarayn Veerbhatni L.no: Vlphandr0001921 Branch: Andheri	All that piece and parcel of the Shop Gala No.16, admeasuring about 100 sq.ft.,I,e,9.29. sqft,(Carpet) bearing M.H.No.474-B, Ground floor of the building constructed on land bearing City Survey No.8186,& Survey No.7/2,8/1,6/1/2, Paiki Plot No.7 Situated at Gauri pada Tal-	17-12-2018	Rs.8,39,132/— (Rupees Eight lakhs Thirty Nine Thousand One Hundred Thirty Two Only) (The total outstanding Rs.20,17,865/- as on 01-11-2023) together with Interest, Charges	01-11-2023
		Bhiwandi Dist-Thane.		and Costs till the date of payment.	

éguitas

Date: 01.11.2023

Place:Thane

Equitas Small Finance Bank Ltd.

POSSESSION NOTICE (U/s. Rule 8 (1) - for immovable property) The undersigned being the Authorized Officer of Equitas Small Finance Bank, under the provisions of the Securitisation

and Reconstruction of Financials Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 and in exercise of powers conferred under Sec.13(12) read with rule 9 of the Security Interest (Enforcement) Rules, 2002 issued demand notices calling upon the respective borrowers mentioned hereunder to repay the amounts mentioned in the respective notices U/s.13(2) of the said Act within a period of 60 days. The respective borrowers having failed to repay the said amounts, notice is hereby given to the borrowers, Guarantors and public in general that the undersigned has taken Physical possession of the properties described herein below in exercise of powers conferred on him under Sec. 14 of the SARFEASI Act, Vide its Case Securitization 774/2019 Order dated 21-09-2019 passed by District Magistrate Thane. The respective borrowers in particular and public in general are hereby cautioned not to deal with the said properties and any dealing with these properties will be subject to the charge of the Equitas Small Finance Bank for the respective amount mentioned herein below.:

Sr. No.	Name of Borrowers	Description of Secured Asset	Date of Notice U/s.13(2)	Notice Amount (Rs.)	Date of Repossession
1.	SATYNARAYAN SRIMALLA 2. MRS. MADHULATA	All that piece and parcel of the Flat No 111, First floor ,Municipal House No.1149/0,S.No.48/22,Plot n.6,Village Kamatghar , Tal- Bhiwandi Dist-Thane.		Rs.7,71,460/— (Rupees Seven Lakhs Seventy One Thousand Four Hundred Sixty Only) (The total outstanding Rs.12,13,774/- as on 01-11-2023) together with Interest, Charges and Costs till the date of payment.	01-11-2023
Date: 01.11.2023 Sd/- Authorized Officer-					